

जनजाती क्षेत्रात दगडी शुष्क बंधारे बांधणे

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग
शासन निर्णय आविषि-२००७/प्र.क्र.१२३/का.९
मंत्रालय विस्तार, मुंबई ४०० ०३२
दिनांक : २४ सप्टेंबर, २००७

वाचा : १) आदिवासी विकास विभाग शासन निर्णय क्र.बीयुडी २००७/प्र.क्र.५०/का.७,
दिनांक १४ सप्टेंबर, २००७

शासन निर्णय : महाराष्ट्र (वितीय पुरवणी) विनियोजन अधिनियम, २००७ (सन २००७ दा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २०) म्हणून महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण, भाग चार, दिनांक २७ जुलै, २००७ रोजी पुरवणी मागण्यांच्या अर्थसंकल्पय तरतुदीच्या वितरणांसाठी पारीत झाला आहे. शासनाने उपरोक्त शासन निर्णयान्वये योजनांच्या तरतुदी नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधिनस्त खर्च करण्यासाठी ठेवण्यास मंजुरी दिली आहे. त्यानुसार जनजाती क्षेत्रात दगडी शुष्क बंधारे बांधणे या योजनेकरिता जनजाती क्षेत्र उपयोजनेखाली रुपये ११.०४ लक्ष व जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजनेखाली रुपये २३.५० लक्ष इतकी तरतूद प्रधान मुख्य वनसंरक्षक, महाराष्ट्र राज्य, नागपूर यांच्या अधिनस्त ठेवली आहे. सदर तरतूद खर्च करण्यास या शासन निर्णयान्वये मंजुरी देण्यात येत आहे.

२. प्रधान वनसंरक्षक, महाराष्ट्र राज्य, नागपूर यांनी याच योजनेवर घालू वितीय वर्षात सदर मंजूर तरतूद सदर योजनेच्या अटी व शर्तीच्या अधीन राहून कॅश फ्लो प्रमाणे खर्च करावी. मंजूर तरतुदीपेक्षा जास्त खर्च होणार नाही याची दक्षता घ्यावी. या योजनेवर झालेल्या खर्चांचा अहवाल महसूल व वन विभागास तसेच आदिवासी विकास विभागास सादर करावा.

३. उपरोक्त खर्च " मागणी क्रमांक टी - ६ मुख्य लेखाशीर्ष ४४०६ - वनीकरण व वन्य जीवन या वरील भांडवली खर्च - पंचवार्षिक योजनांतर्गत योजना - जनजाती क्षेत्र उपयोजना - ०१ - वनीकरण (०७०) दळणवळण व इमारती - राज्य योजनांतर्गत योजना (००) (०२) दगडी शुष्क बंधारे बांधणे (४४०६ ०८०३)" या लेखाशीर्षाखाली तसेच "मागणी क्रमांक टी - ६ मुख्य लेखाशीर्ष ४४०६ - वनीकरण व वन्य जीवन या वरील भांडवली खर्च - पंचवार्षिक योजनांतर्गत योजना - जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजना - ०१ - वनीकरण (०७०) दळणवळण व इमारती - राज्य योजनांतर्गत योजना (००) (०२) दगडी शुष्क बंधारे बांधणे (४४०६ ०८१२)" या लेखाशीर्षाखाली मंजूर करण्यात आलेल्या अनुदानातून भागविण्यात यावा.

कृपया मागे पहावे

४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक २००७०९२४१७१७२१००९ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नांवाने,


(र.ज.अटी)
अवर सचिव

प्रति,

प्रधान मुख्य वन संरक्षक, महाराष्ट्र राज्य, नागपूर.

आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक

आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे

महालेखापाल (लेखापरीक्षा / लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र - १, मुंबई

महालेखापाल (लेखापरीक्षा / लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र - २, नागपूर

अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे / नाशिक / अमरावती / नागपूर

सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प

सर्व जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव, जिल्हा नियोजन समिती.

सर्व जिल्हा कोषागार अधिकारी.

सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.

वित्त विभाग (व्यय - १४ / अर्थसंकल्प- १० व १७), मंत्रालय, मुंबई-३२

सह संचालक (तांत्रिक) लेखा व कोषागारे, मुंबई.

महसूल व वन विभाग (वने), मंत्रालय, मुंबई.

सर्व अवर सचिव / कार्यासन अधिकारी, आविष्य, मंत्रालय, मुंबई-३२.

कार्यासन अधिकारी, कार्यासन क्र.६ / कार्यासन क्र.७, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई ३२.

निवड नस्ती (का-९) आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२